



# LIMITED (Formerly EVANS ELECTRIC PVT. LTD.) Heavy Electro-Mechanical Repairs

Office: 430, Orchard Mall, 'A'Wing, 3rd Floor, Royal Palms Estate, Aarey Milk Colony, Goregaon (East), MUMBAI–400 065 Phone:022–35113042 & 43. Email: evanselectric.mumbai@gmail.com Web: www.evanselectric.co.in

GST:27AAACE2502Q1ZM PAN:AAACE2502Q

November 12, 2024

To
The Manager **BSE Limited,**P J Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

**REF: COMPANY CODE NO. 542668** 

**ISIN: INE06TD01010** 

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Publication for dispatch of Notice of Postal Ballot.

Pursuant to provisions of Regulation 30 and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding publication of Notice of Postal Ballot of the Company, published in Active Times (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) dated November 12, 2024 are enclosed. The aforesaid information will also be hosted on the website of the Company at <a href="http://evanselectric.co.in/">http://evanselectric.co.in/</a>.

Yours faithfully,

For Evans Electric Ltd.,

ELECTRIC

Nelson Lionel Fernandes (Managing Director)

DIN: 00985281

LIMITED

CIN: L74999MH1951PLC008715

#### **Tender Notice**

Sealed tenders are invited from the named developers for the Redevelopment of the following building at Vasai West. MAHAVIR MAHAL CO-OP. HSG. SOC. LTD.

Survey No. 69, Plot No. 12 at Village :Navghar, Tal: Vasai Dist: Palghar-401202. (836 sq.mtr) (42 Flats & 15 Shops)

Tender documents to Society office in above address by Cash / P.O/ D. D. by 5000/- (Non- Refundable) Dates are available between dt. 13/11/2024 to 19/11/2024 from morning 11.00 AM to 3.00 PM when filled in the name of the society. The pre-bid meeting will be held at a time fixed by contacting the Secretary of the Institute.

Last date for submission of tender documents should be submitted on 19/11/2024 from morning 11.00 AM to 3.00 PM in the Society office. The organization reserves the right to reject any or all tenders without assigning any reason. Date: 11/11/2024

> For Mahavir Mahal Co-Op. Hsg. Soc. Ltd. Chairman Secretary Treasurer

#### Tender Notice

Sealed tenders are invited from the named developers for the Redevelopment of the following building 48 Flats and 4 Shops at Virar West.

#### MERCHANT CO-OP. HSG. SOC. LTD.

Survey No.379-A-2 Part area 1136 sq mtr at Village: Virar, Tal : Vasai, Dist : Palghar - 401303.

Tender documents to Society office in above address by Cash / P.O/ D. D. by 5000/- (Non- Refundable) Dates are available between dt. 13/11/2024 to 19/11/2024 from morning 11.00 AM to 3.00 PM when filled in the name of the society. The pre-bid meeting will be held at a time fixed by contacting the Secretary of the Institute.

Last date for submission of tender documents should be submitted on 19/11/2024 from morning 11.00 AM to 3.00 PM in the Society office. The organization reserves the right to reject any or all tenders without assigning any reason. Date: 11/11/2024

> For Merchant Co-Op. Hsg. Soc. Ltd. Sd/-Chairman Secretary Treasurer

#### **NEW PATEL CO-OP. HOUSING SOCIETY LTD.** Add :- Mouje Tulinj, Tulinj Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401209

#### **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied o this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 27/11/2024

M/s. Sai Baba Corporation And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property - Village Tulinj, Tal. Vasai, Dist. Palghar						
Survey No.	Hissa No.	Total Plot Area	Claim Area			
33 4, 5, 6, 7 2940 Sq. Mtrs. 2767.73 Sq. Mtrs.						

Office: Administrative Building-A, 206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 11/11/2024

(Shirish Kulkarni) (SEAL) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

#### SHREE PRATHMESH CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Mouje Tulinj, Virar Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401209

#### **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 27/11/2024 at 2:00 PM.

M/s. Akruti Contractors & Developers Pvt. Ltd. And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

## Description of the property -Village Tulinj, Tal. Vasai, Dist. Palghar

	,,	,	
	Survey No.	Plot No.	Area
	98/3/4/5/2 Part	3	8.09.00 R. Sq. Mtrs.
	98/4 Part/2/3/5 Part	4	6.26.50 R. Sq. Mtrs.
)ffice :	Administrative Building-	Sd/-	
06 2nd Floor Kolgson			(Shirish Kulkarni)

206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (SEAL) Palghar. Date: 11/11/2024

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

#### **EVANS ELECTRIC LIMITED** CIN: L74999MH1951PLC008715 430 ORCHARD MALL, 3RD FLOOR, ROYAL PALMS ESTATE, AAREY MILK COLONY, GOREGAON (E) MUMBAI - 400065

## **NOTICE OF POSTAL BALLOT**

Members are hereby informed that pursuant to the provisions of section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 cumulatively "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements 2015 (Listing Regulations"), Secretarial Standards-2 issued by the Institute of Companies Secretaries of India and other applicable laws and regulations if any, including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force, Evans Electric Limited (the Company) is seeking approva from the Members via passing of Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated 11th December, 2024 (Postal Ballot Notice") by way of

electronic voting (e-voting/remote e-voting") only.

In terms of the relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs, inter-alia, for conducting Postal Ballot through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 read with other relevan circulars, including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023

(MCA Circulars"), the process of sending the Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting is sent through email to all those Members, whose email address is registered with the Company or with the Depositories / Depository Participant's or M/s Bigshare Services Private Limited, Register and Share Transfer Agents of the Company ('RTA') and whose names appear in the Register of Members/lis of Beneficial Owners as on **Friday, 8th November, 2024** ("Cut-off Date"), has been completed on Monday, **11th November, 2024**. A person who is no a member on the cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice for information purposes only

In compliance with the requirements of the MCA Circulars, physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid busines envelope will not be sent to the shareholders for this Postal Ballot and shareholders are required to communicate the assent and dissent through

the e-voting system only. All the Members are hereby informed that:

Date: November 12, 2024

Place: Mumbai

- . The e-voting period shall commence on Thursday, 14th November, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Friday, 13th December, 2024 (5:00 p.m. IST) for all the shareholders holding shares in physical form or demat form. The e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter.
- Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date . A person whose name is recorded in the register of members or in the register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting
- . The Company has appointed M/s MSDS & Associates, Practicing Compar Secretaries, as the Scrutinizer, to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner. Ms. Meghna Shah (M. No. F9425), Partner and failing her, Mr. Sekar Ananthanarayan (M. No. A8649), Associate Partner, will represent MSDS & Associates
- I. The result of the Postal Ballot e-voting will be declared within 2 working days at the Registered Office of the Company by the Chairman or any other person, authorized by him on that behalf. The result along with this Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company i.e. http://evanselectric.co.in/ and on the website of RTA at

https://ivote.bigshareonline.com and communicated to the Stock Exchange where the Company's shares are listed.

- If you have not registered your email address with the Company/Depository,
- you may please follow the below instructions: i. Demat shareholders - Please update your email id & mobile no with your respective Depository Participant (DP) For further details, kindly refer to the notice of the Postal Ballot.

The notice is also available on the Company website http://evanselectric.co.in If you have any queries or issues regarding e-voting or grievances connected with the facility for e-voting same may be addressed to ivote@bigshareonline.com or call us at: 1800 22 54 22

For Evans Electric Ltd.

MD, Nelson Fernande DIN:00985281

## Read Daily

#### **AAA Technologies Limited**

**Active Times** 

CIN: L72100MH2000PLC128949 Registered Office:278-280, F Wing, Solaris 1, Saki Vihar Road, Opp. L&T Gate No. 6, Powai, Andheri East, Mumbai 400 072 Tel: +91 22 28573815/16 Fax: +91 22 40152501 email: info@aaatechnologies.co.in Website: www.aaatechnologies.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024 (Rupees in Lakhs except EPS)

Sr.	Particulars Particulars	Quarter ended	Six months ended	Quarter ended	Year ended
No.	Particulars	30-09-2024		30-09-2023	31-03-2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	472.49	864.39	572.95	2,468.45
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or				
l	Extraordinary items)	153.65	261.87	137.03	429.54
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/ or				
l	Extraordinary items)	153.65	261.87	137.03	429.54
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/ or				
l	Extraordinary items)	114.99	195.92	102.54	321.20
5.	Total Comprehensive Income for the period				
l	[Comprising Profit for the period (after tax) and Other				
l	Comprehensive Income (after tax)]	114.99	195.92	102.54	321.20
6.	Paid up Equity Share Capital	1282.68	1282.68	1282.68	1282.68
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the				
l	Audited Balance Sheet				1,512.93
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and				
l	discontinued operations) -	0.90	1.53	0.80	2.50
l	1) Basic:				
	2) Diluted:				
Note	001				

The above is an extract of the detailed format of quarterly / Half yearly Financial Results for the quarter / Half Year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said results are available on the websites of NSE (<a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a>) and BSE (<a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a>) as well on the Company's website (<a href="https://www.aaatechnologies.co.in">www.nseindia.com</a>) as well on the Company's website (<a href="https://www.aaatechnologies.co.in">www.aaatechnologies.co.in</a>)

Place: Mumbai

**ACTIVE TIMES** 

Anjay Agarwal Chairman and Managing Directo DIN:00415477

#### **AAGAM CAPITAL LIMITED**

CIN: L65990MH1991PLC064631 Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA HOUSE, 7, HOMJI STREET, FORT MUMBAI - 400001

email: aagamcltd@gmail.com, website: www.aagamcapital.com Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended

on 30th September, 2024 (Rs. In Lakhs except EPS Half Year Ended Year Ender Quarter Ended **Particulars** 30.09-2024 30.06.2024 30.09-2023 30.09-2024 30.09.2023 31.03-2024 Inaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited A Income from Operations 0.77 0.76 1.07 B Other Income Total Income 0.77 0.76 1.12 1.53 2.37 3.83 Net Profits/ (Loss) for the period (before tax exceptional and/ or extraordinary items) (2.61)(2.53) (2.13)(5.14)(3.65) (10.67)Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items) (2.53)(3.65)(10.67) Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items) (2.61)(2.53)(2.13)(5.14)(3.65) (10.71)[Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax) (2.61)(2.53)(2.13)(5.14)(3.65)(10.71)6 Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) 500.00 500.00 500.00 500.00 500.00 500.00 7 Earning Per Share

Iotes:

The Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2024 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 11th November, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary.

These financial results are available on the Company's website www.aagamcapital.com and website of BSE where the

(0.05)

These financial results are available on the Company's website www.aagamcapital.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

For and on behalf of the Board

Anil Kothar

Place : Mumba Date: 11/11/2024

DIN: 01991283 **GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED** 

CIN:L9999MH1981PLC409018
Regd. Office: Office no. 117, First Floor, Hubtown Solaris, NS Phadke Marg, Andheri (E), Mumbai, Maharashtra, 400069 TEL: 022 - 35138614 / 35138615; E-mail: grandmatrading@gmail.com; Website: www.grandmatrading.co.in Statement of Standalone Unaudited Financial Results For the Quarter and Half Year Ended on September 30, 2024

	(in ₹ lakhs, except per equity share data					
Sr.		Quarter	Quarter Ended			
No.	Particulars	30.09.2024	30.09.2023	30.09.2024		
		Unaudited	Unaudited	Unaudited		
1	Total Income from operations	15.94	0.00	15.96		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	4.99	-7.12	-19.89		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-110.50	-7.12	-135.38		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	-110.50	-7.12	-135.38		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-110.50	-7.12	-135.38		
6	Equity Share Capital	1306.00	1306.00	1306.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.					
8	Earnings Per Share (of ` 1 /- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	-0.085	-0.005	-0.104		
	2. Diluted :	-0.085	-0.005	-0.104		
Not	es:	_				

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held or

November 11.2024.

The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per 'IND AS - 108' Observation Segments.

Operating Segments.

Operating Segments will be made at the end of the financial year. Progress for the Previous periods have been regrouped / rearranged, wherever necessary FOR GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITE

Date: Monday November 11, 2024

Abhishek Asha Whole- Time Director & Chief Financial Office

#### MANRAJ HOUSING FINANCE LIMITED Regd.Office: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, JALGAON - 425002. Tel - 0257-2226681-2-3. Email id: mhfljal@rediffmail.com

CIN: L65922MH1990PLC055000 Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 30/09/2024 (INR in Lakhs)

Sr.		Qı	arter end	ed	Half yea	r ended	Year end
ы. Ио.	Particulars	30/09/2024	30/06/2024	30/09/2023	30/09/2024	30/09/2023	31/03/20
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income from Operations						
	a) Revenue From Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.0
	b) Other Income	0.86	50.11	1.98	50.97	3.74	7.
	Total Income (a+b))	0.86	50.11	1.98	50.97	3.74	7.
2	Expenses						
	a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	b) Purchase of Stock in Trade	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	c) Changes in Inventories of finished goods,						
	Stock-in-trade and work-in Progress	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	d) Excise duty	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	e) Employee benefits expenses	1.07	1.10	1.01	2.17	3.16	5.3
	f) Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	g) Depreciation and amortisation expense	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	h) Other expenses (Any item excess 10% of						
	the total expenses relating to continuing						
	operation to be shown separately)	3.88	3.40	3.25	7.28	5.86	13.
	Total Expenses	4.95	4.50	4.26	9.45	9.02	18.
3	Profit/(Loss) before tax (1-2)	-4.09	45.61	-2.28	41.52	-5.28	-11.
ŀ	Tax expense						
	(a) Current Tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	(b) Deferred Tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	Total Tax expense	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
5	Profit/(Loss) for the period from continuing						
	operations ( 3-4 )	-4.09	45.61	-2.28	41.52	-5.28	-11.
3	Other Comprehensive Income						
	a) Items that will not be reclassified to						
	profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	b) Income tax relating to items that will not						
	be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
	Total Other Comprehensive Income, net of						
	Income tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.
7	Total Comprehensive Income for the period						
	(5+6)	-4.09	45.61	-2.28	41.52	-5.28	-11.
3	Paid-up equity share capital:						
	(Face Value INR 10/- each	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.
)	Reserves excluding revaluation reserves						
	asper Balance Sheet of Previous year	-560.62	-560.62	-549.55	-560.62	-549.55	-560.
10	Earning Per Share (EPS)						
	(Face Value INR 10/-each)(not annualised)						
	Basic : INR	-0.08	0.91	-0.05	0.83	-0.11	-0.2
	Diluted : INR	-0.08	0.91	-0.05	0.83	-0.11	-0.
	Statement of Assets and Liabilit	ies	(INR i	n Lakhs)	Notes:-		
				,	1 The a		

30/09/2024 31/03/2024 Particulars Financial Results have Unaudited Audited been reviewed and Assets recommended by the 1. Non-Current Assets (a) Property, Plant and Equipment 0.00 Audit Committee and (b) Capital work in Progress 0.00 0.00 approved and taken or (c) Other Intangible Assets (d) Financial Assets 0.00 0.00 0.00 0.00 record by the Board of 5.00 (i) Non-current investments Directors at their (ii) Long-term Loans and Advances 1030.36 1028.59 (e) Non Current Tax assets 0.00 0.33 meeting held or (f) Other non-current assets 824.31 826.08 11/11/2024. **Total Non Current Assets** 1859.67 1862.64 2. Current Assets The figures for the last (a) Inventories 88.71 88.71 quarter results (b) Financial Assets (30/09/2024) are the (i) Trade and other receivables 1.13 (ii) Cash & Cash Equivalents 0.94 3.80 balancing figures (iii) Short-term Loans and advances 0.84 0.83 between the Unaudited (c) Other current Assets 2.07 0.00 Total Current Assets 93.69 94.48 Financial Results of 1953.36 1957.12 30/09/2024 and **Equity And Liabilities** Equity Unaudited Financia (a) Equity Share Capital 500.00 500.00 Results of 30/06/2024. (b) Other Equity (i) Reserves and Surplus This Statement has 1.1 Other Reserves a) General Reserve been prepared in 81.58 81.58 b) Profit & Loss Appropriation A/c -801.45 -842.97 accordance with the c) Special Reserve u/s (36)1 Companies (Indian (Viii) I.T.1969 200 77 200.77 Total of Reserve & Surplus -519.10-560.62Accounting Standards) -19.10 -60.62 Total Equity Rules, 2015 (Ind AS) Non-Current Liabilities Prescribed unde (a) Financial Liabilities Section 133 of the 687.03 687.03 (i) Borrowings-from Bank (ii) Loans from related Parties 1260.23 1301.46 Companies Act, 2013 Provisions 0.00 0.00 and other recognised Deferred Tax Liabilities 0.00 0.00 Other Non-Current Liabilities 19.35 19.36 accounting practices Total Non-Current Liabilities 1966.62 2007.84 and policies to the 2. Current Liabilities(a) Financial Liabilities extent applicable 0.00 0.00 0.00 Provisions 0.00 The Figures for the Current tax Liability ( Net ) 0.00 0.00 previous period have Other current liabilities 5.84 9.90 Total Current Liabilitie 5.84 9 90 been regrouped 2017.74 Total Liability 1972.46 wherever necessary. Total Equity and Liabilities

By Order of the Board For Manraj Housing Finance Limited Managing Director

Format C-1 (For Candidate to Publish in Newspapers, TV)

#### **DECLARATION ABOUT CRIMINAL CASES**

(As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate: PRADEEP SAMPAT WAGHMARE

Residing at: Manali C.H.S. Ltd., 1003, Tata Colony, Navghar Road, Mulund (East), Mumbai - 400081.

Name of Political Party: MAHARASHTRA NAVNIRMAN SENA Name of Election: Legislative Assembly Election.

Place : Jalgaon

Date: 11/11/2024

\*Name of Constituency: 174 - Kurla (S.C.).

**PRADEEP SAMPAT WAGHMARE**, a candidate for the above mentioned election, declare for public nformation the following details about my criminal antecedents:

## (A) Pending Criminal Cases

SI. No.	Name of Court	Case No. & Dated	Status of Case(s)	Section(s) of Acts Concerned & Brief Description of Offence(s)
1.	27th Court Metropolitan Magistrate, Mulund (W), Mumbai	853/PS/ 2023	Pending	37(1)(3) Bombay Police Act - illegal Assembly of Persons

### (B) Details about cases of conviction for criminal offences

<i></i>							
SI. No.	Name of Court & date(s) of order(s)	Description of offence(s) & punishment imposed	Maximum Punishment Imposed				
Nil	Nil	Nil	Nil				

In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.

PRADEEP SAMPAT WAGHMARE

## OFFICE OF SPECIAL RECOVERY AND SALES OFFICER

"Plot No. 168, Road No. 2, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumb ©: 28753582 (attached to Mangal Co-operative Bank Ltd.) FORM NO.'Z'

(See Sub-Rule 11(d-1) of Rule 107

#### POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

hereas, the undersigned being the Recovery Officer of Mangal Co-Op Bank Ltd., Goregaon, Under the Maharashtra Co-Operative Societie Rules, 1961 issued a Demand Notice on 04.06.2024 for Recovery Certificate No.101/119/2023 and followed by Notice of Physical Possession 10.05.2023 lling upon the Judgement Debtors i.e. Borrowers & Guarantors Mr.Suni Brijpal Yadav along with other judgement Debtors has to repay the amoun n the said demand notice dated 04.06.2024 being Rs.10,92,037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty seven only) as on 30.09.2024 with urther interest as per the order till realization with date of receipt of the said otice and the judgement Debtors having failed to repay the account, the undersigned has issued a notice for attachment and attached the property described herein below.

The judgement debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the judgement Debtors and the public in general that the undersigne as taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under rule 107(11(d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 on this 10.05.2023. The Judgemen Debtors in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Mangal Co- Op.Bank Ltd., Goregaon, Mumbai for an amount of Rs.10.92.037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty sever only) as on 30.09.2024 with further interest as per the recovery certificat nereon (Including GST)

## **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that piece and parcel of Flat No.R/12/503, Shree Dwarikadham CHS Ltd., Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400 104.

Special Recovery & Sales Officer Maharashtra Co-op. Societies Act, 1960 Read with Rule 107 of the Maharashtra Co-op. Societies Rule 1961

Shri.Dwarikadham CHS, Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400104

## महाविकास आघाडीला धक्का; १५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

चकठाणा या दोन गावांमधील एकूण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपस्थित होते.

मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील १५० कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती

**PUBLIC NOTICE** 

Late Mrs. Shashi Kulwant Rai Pawa

Wife of Mr. Kulwant Raj Pawa was

joint member along with Mr. Kulwant

Rai Pawa against their Shop No. 27

HEERA PANNA PREMISES CO-

OPERATIVE SOCIETY LTD, having

addressed at CTS NO.1, Survey

No.41, Village Oshwira, Jogeshwa

(West), Mumbai 400 102, Late Mrs

Shashi Kulwant Raj Pawa died on

15th March 2024. Mrs. Shagur

Bhaskar daughter of Late Mrs

Shashi Kulwant Raj Pawa have applied to transfer the share, rights and title of Late Mrs. Shashi Kulwant

Raj Pawa in her name as legal heir of

The society hereby invites claims or

objections from the heir or heirs o

other claimant or claimants, objector

or objectors to the transfer of the

said shares and interest of the

deceased member in the capital

period of 15 days from the

publication of this notice, with copies

of such documents and other proofs

in support of his claims / objections

for transfer of shares and interest of the deceased member in the capital /

If no claims / objections are received

within the period prescribed above the society shall be free to deal with

the shares and interest of the deceased member in the capital

property of the society in such manner as are provided under the

bye-laws of the society. The claims objections, if any, received by the

society for transfer of shares and

interest of the deceased member in

the capital / property of the society

shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the

society. A copy of the registered bye-

laws of the society is available for

with the Secretary of the society with

prior appointment from the date of publication of the notice till the date

For OM HEERA PANNA

PREMISES CO-OPERATIVE

Secretary

of expiry of its period.

Place: Mumbai Date: 11.11.2024

inspection by the claimants objectors, in the office of the society

property of the society.

property of the society within

Ground Floor situated at OM

करपूर्व काल

अपवादात्म

करपश्चात क

करपश्चात व

सर्वसमावेशव

राखीव मूल्य

. उत्पन्न प्रतिशे

व पश्चात) (

ग्रेटेक्स इंडस्टीज लिमिटेड

**V**GR/IT≣X नोंदणीकृत कार्यालय : ग्रेटेक्स हाऊस,ए ७३, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, कोपरखैराणे, नवी मुंबई, महा. – ४०० ७०३. वेबसाइट : www.gratex.in / / ई-मेल : esales@gratex.in दुर. क्र. : ०२२-६२९९२३८० सीआयएन : L21093MH1984PLC032248

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या

अलखापराक्षित स्थाया वित्ताय निष्केषाचा अहवाल								
					(रु. लाखांत)			
तपशील	३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)			
न एकूण उत्पन्न (निव्वळ) रिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,	१०३.६०	२०४.१४	१००.५४	२०१.०३	३९९.३७			
ह व/वा अतिविशेष बाबीपूर्व) ।।वधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	०.६४	२.०१	१.३७	४.९६	१२.३४			
क व/वा अतिविशेष बाबीपश्चात) कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)	०.६४	२.०१	१.३७	४.९६	१२.३४			
क व /वा अतिविशेष बाबीपश्चात) कालावधीकरिता एकुण	0.8.0	१.५१	१.०३	₹.७१	9.80			
क उत्पन्न	0.86	१.५१	१.०३	३.७१	৬.४८			
डवल ं (गत वर्षीच्या ताळेबंदामध्ये	303.806	303.80	303.80	303.80	303.80			
नारे पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) रोअर (अपवादात्मक बाबी पूर्व (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/–)	४६.९४	४६.९४	४६.९४	३७.५४	४६.९४			

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ११.११.२०२४ रोजी आयो सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकहे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपा सारांश आहे. दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच ndia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gratex.in वरही उपलब्ध आहे

श्री. किरण शम व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००११७१८८

अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे १५० जणांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या पक्षप्रवेश घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून

१५० जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मौजा वेळवा आणि चकठाणा येथील वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा

महाविकास आघाडीसाठी अडचणी युवकांनी आज काँग्रेस व शिवसेनेतून मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा

निर्माण झाल्या आहेत. वेळवा आणि (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी

### एएए टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सी आवएनः एल७२१००एमएच२०००पीएलसी१२८९४९ नोंद. कार्या.: २७८-२८०, एफ विंग, सोलारिस १, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट क्र.६ समोर, पवई, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००७२. दूर.:+९१-२२-२८५७३८१५/१६, फॅक्स:+९१-२२-४०१५२५०१, चेबसाईट:www.aaatechnologies.co.in, ई-मेल:info@aaatechnologies.co.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रुपये लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

अ.		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
क्र.	तपशील	तिमाही	सहामाही	तिमाही	वर्ष
		३०.०९.२४	३०.०९.२४	३०.०९.२३	39.03.78
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४७२.४९	८६४.३९	५७२.९५	२४६८.४५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	१५३.६५	२६१.८७	१३७.0३	४२९.५४
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/विशेष साधारण बाबनंतर)	१५३.६५	२६१.८७	१३७.0३	४२९.५४
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/विशेष साधारण बाबनंतर)	११४.९९	१९५.९२	१०२.५४	३२१.२०
ч.	कालावधीकरित एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
	नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	११४.९९	१९५.९२	१०२.५४	३२१.२०
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१२८२.६८	१२८२.६८	१२८२.६८	१२८२.६८
IJ.	मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव				
	वगळून राखीव				१५१२.९३
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	0.90	१.५३	03.0	२.५०
l	१) मूळ				
l	२) सौमिकृत				
_					

•• मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज: रिकायर्गेट्स) रेखलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे मादर करण्यात आलेली ३० सप्टेंब २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन कंपनीच्या www.aaatechnologies.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑं इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

अंजय अगरवात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४१५४७७

#### कामदगिरी फॅशन लिमिटेड

**सीआयएन**: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४ नोंदणीकृत कार्यालयः २०२/२रा मजला, राजन हाऊस, अप्पा साहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.:०२२-६६६६२९०४, **ई-मेल**: cs@kflindia.com ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	. \ 0.0					
संपलेली तिमाही			संपलेल्या चालु कालावधी– करिता वर्ष ते तारीख आकडे		संपलेले वर्ष	
०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३१.०३.२४	
अलेखापरिक्षित			अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित	
४०३.२५	४६३१.४९	५४७९.७१	\$038.03	90420.83	२१७६०.०३	
६०.९०	१४.६५	4.33	७५.५५	९.३४	499.00	
२९.४०	२१.८२	(940.00)	५१.२१	(३९२.८८)	(१७७.१२)	
२४.९७	१५.०६	(११९.४६)	४०.०२	(२७०.४४)	(980.90)	
२५.६६	94.08	(११२.२५)	89.3८	(२५८.३१)	(983.89)	
१८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	
0.83	0.2६	(२.०४)	0.६८	(४.६१)	(2.80)	
0.83	0.2६	(२.०४)	०.६८	(४.६१)	(२.४०)	
3	303.24 303.24 50.80 28.80 28.80 28.80 28.89	३०.०६.२४           अलेखापरिक्षित           ४०३.२५         ४६३१.४९           १०.९०         १४.६५           १९.४०         २९.८२           १४.९७         १५.०६           १४.६६         १५.७४           ८६.९४         ५८६.९४           ०.२६         ०.२६	अलेखापरिक्षित           अलेखापरिक्षित           ४०३.२५         ४६३१.४९         ५४७९.७१           ३०.०९.२५         ४६३१.४९         ५४७९.७१           ३०.०९.२५         ५४७९.७१         ५.३३           १९.४०         २९.८२         (१५०.०७)           १४.९७         १५.०६         (११०.७४)           १८६.९४         १८६.९४         ५८६.९४           ०.४३         ०.२६         (२.०४)	करिता वर्ष ते :  .०९.२४ ३०.०६.२४ ३०.०९.२३ ३०.०९.२४  अलेखापरिक्षित अलेखा  १०३.२५ ४६३१.४९ ५४७९.७१ ९०३४.७३  १०.९० १४.६५ ५.३३ ७५.५५  १९.४० २१.८२ (१५०.०७) ५१.२१  १४.९७ १५.०६ (११९.४६) ४०.०२  १५.६६ १५.७४ (११२.२५) ४१.३८  ८६.९४ ५८६.९४ ५८६.९४	स्वा वर्ष ते तारीख आकडे    1.09.28   30.08.28   30.09.23   30.09.28   30.09.23     30.09.28   30.09.28   30.09.23     30.09.28   30.09.28   30.09.23     30.09.29   30.09   70.20     40.20   48.89   4809.09   90.38.03   90.420.83     40.90   48.89   48.39   69.49   90.49     40.20   49.29   80.02   (200.88)     40.08   49.29   89.30   (200.88)     40.08   40.29   40.29   40.29     40.08   40.29   40.29   40.29     40.08   40.29   40.29   40.29     40.08   40.29   40.29   40.29     40.08   40.29   40.29   40.29     40.08   40.29   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08   40.29   40.29     40.08     40.08   40.29     40.08   40.29     40.08   40.29     40.08     40.08   40.29     40.08   40.29     40.08   40.29     40.08     40.08   40.29     40.08   40.29     40.08   40.29     40.08     40.08   40.29     40.08   40.29     40.08   40.29     40.08     40.08   40.29     40.08   40.29     40.08   40.29     40.08     40.08   40.29     40.08   40.29     40.08   40.29     40.08     40.08   40.29     40.08   40.29     40.08   40.29     40.08	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सीआयआर/सीएफडी/एफएससी/२०१६ दि ०५ जुलै, २०१६ अन्वये स्टॉक एक्सकेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्व कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित

प्रदीप कुमार गोयक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर-४३१ ००२ Maharashtra State Board of Waqfs, Chh Maintrashira chite Board of Walls, chimatraphii Sambhajanagar-431002

Api (प्रकेट क्रिकेट क्र दिनांक:- 🗠 8 NOV 2024

#### नमूना अ यू (नियम ३७(१) पहा) (जाहीर नोटीस)

प्रकरण : वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ अन्वर्य वक्फ संस्थेच्या योग्य प्रशासनाकरीता योजना मंजूर करण्या अनुषंगाने नोटीस वक्फ संस्था : Sunni Muslim Kabrastan, Kalyan,

Tq. Kalyan,. Dist. Thane ज्याअर्थी, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ३२ अन्वये राज्य वक्फ मंडळाला राज्यातील वक्फ संस्थेचे प्रशासन करण्याकरीता वक्फ संस्थेची योजना वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ अन्वये मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

ज्याअर्थी, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ३६/४३ अन्वये Sunni Muslim Kabrastan, Kalyan Tq. Kalyan, Dist.Thane ही संस्था नोंदणीकृत असून या संस्थेचा नोंदणी क्रं. MSBW/THN/429/2023 असा आहे, आणि

ज्याअर्थी Mr. Affan Mateen Dolare & Ors, Add. At 3/27, Dolare House, Dolare Wada, Next to Chaudhary Masjid, Chaudhary Mohalla, Dudh Naka, Tq. Kalyan, Dist. Thane 421302 यांनी दिनांक ३०/१०/२०२४ रोजीच्या अर्जान्वये सदर संस्थेच्या हितासाठी व या वक्फ संस्थेच्या सूयोग्य व्यवस्थापनकरीता वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ नुसार महाराष्ट्र राज्य

वक्फ मंडळाकडे योजना सादर केली आहे. त्याअर्थी, महाराष्ट्र राज्य वक्फ अधिनियम २०२२ मधील नियम क्रं.३७(१) अन्वये सदर वक्फ संस्थेच्या व्यवस्थानासाठी योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव विचारात घेताना या वक्फ संस्थेच्या योजनेविषयी गैरअर्जदार यांच्या काही तक्रारी, आक्षेप असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्यकडे आपले म्हणणे दाखल करावे, असे सुचित करण्यात येत आहे.

सही/-(मुशीर अहमद शेख) उप मख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर

## OFFICE OF SPECIAL RECOVERY AND SALES OFFICER

lot No. 168, Road No. 2, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai-40010 ©: 28753582 (attached to Mangal Co-operative Bank Ltd.) FORM NO.'Z'

#### (See Sub-Rule 11(d-1) of Rule 107

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY Whereas, the undersigned being the Recovery Officer of Mangal Co-Op. Bank Ltd., Goregaon, Under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice on 04.06.2024 for Recovery Certificate No.101/119/2023 and followed by Notice of Physical Possession 10.05.2023 calling upon the Judgement Debtors i.e. Borrowers & Guarantors Mr.Sunil Brijpal Yadav along with other judgement Debtors has to repay the amount n the said demand notice dated 04.06.2024 being Rs.10,92,037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty seven only) as on 30.09.2024 with further interest as per the order till realization with date of receipt of the said notice and the judgement Debtors having failed to repay the account, the undersigned has issued a notice for attachment and attached the property

The judgement debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the judgement Debtors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under rule 107( 11(d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 on this 10.05.2023. The Judgement Debtors in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Mangal Co- Op.Bank Ltd., Goregaon, Mumbai for an amount of Rs.10,92,037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty seven only) as on 30.09.2024 with further interest as per the recovery certificate hereon (Including GST)

#### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that piece and parcel of Flat No.R/12/503, Shree Dwarikadham CHS Ltd., Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400 104.

Special Recovery & Sales Officer Maharashtra Co-op. Societies Act, 1960 Read with Rule 107 of the Maharashtra Co-op. Societies Rule 1961 C.C. The Chairman/ Secretary, Shri.Dwarikadham CHS, Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400104

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सुचना (स्थावर मालमत्तेकरिता)

DCB BANK

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियत ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत प्तदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरित कर्जदारे **(कर्जदार व सह–कर्जदार व जामिनदार)** यांना मागणी सूचना वितरीत केली होती. सदर कर्जदार. सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सचनेत नमूद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह–कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

,	
(8)	वास्तविक ताबा - दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४
मागणी सूचना दिनांक	१२.0६.२0२३
कर्जदार आणि	१. श्री. विरल जगदीश पेठानी
सह-कर्जदाराचे नाव	२. श्रीमती भावना जगदीश पेठानी
	३. मे. व्ही जे पेठानी ॲण्ड कं.चे मालक श्री. विरल
	जगदीश पेठानी यांचे मार्फत
कर्ज खाते क्र.	डीआरएमएचएएनई००४२५१८१
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १२.०६.२०२३ रोजी पेमेंट/वसुली होईपर्यंत पुढील
	व्याजासह देय रक्कम रु.१२,२६,७६४.९६/ – (रुपये बारा लाख
	सव्वीस हजार सातशे चौसष्ट आणि पैसे शहाण्णव फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०४, बिल्टअप क्षेत्रफळ ४१० चौ.फु. (३८.१०
	चौ.मी.), ३रा मजला, बालाजी कृपा म्हणून ज्ञात इमारत, मिळकत
	क्र.१११, ९९९, क्षेत्रफळ ३५० चौ.मी., गाव सोनारपाडा, डोंबिवली
	(पुर्व), ता. कल्याण, जि. ठाणे-४२१२०१, सोनारपाडा
	ग्रामपंचायतीच्या मर्यादेत व नोंदणी जिल्हा ठाणे व उप-जिल्हा
	कल्याण यांच्या मर्यादेत, ठाणे व उप-नोंदणी जिल्हा कल्याण
	इमारत तळमजला+३ वरील मजले लिफ्ट/लिफ्ट शिवाय येथील
	जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).

सही / -पाधिकत अधिकारी दिनांक: १२.११.२०२४ डीसीबी बँक लिमिटेड ठिकाण: कल्याण सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी

भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल. जाहिरनामा

सर्व लोकांना जाहिरपणे सूचीत करण्यांत येते की, खाली नमूद केलेल्या जिमनीचे जिमनमालक श्री. गणेश लाखाजी चुडासामा यांचे विकासक मेसर्स गायत्री एंटरप्रायजेस तर्फे भागीदार गायत्री अर्जुन फुलसुंगे, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे यांनी दि. ३०/०६/२०२२ रोजी महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२(क) अन्वये रहिवास व वाणिज्य प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी मिळणेबाबत अर्ज सादर केलेला आहे. सदर मालमत्तेत कोणाचा हक्क वा आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवासांचे आत आपले हक्काचे संदर्भात पुराव्यासह लेखी या कार्यालयांस कळवावे. मुदतीत प्राप्त न झालेल्या आक्षेपावर विचार करण्यांत येणार नाही, याची नोंद घ्यावी.

#### जिमतीचा तपशील

-11111111111111111111111111111111111111							
तालुका	गांवाचे नांव	गट नं. / सर्व्हे नं.	क्षेत्र (चौ. मी.)	कब्जेदाराचे नांव			
१	२	3	8	4			
शहापूर	आटगांव	३१/ब/४५/४८	५५०.००	गणेश लाखाजी चुडासामा			

क्र. महसूल/कक्ष-१/टे-११/बां.प./एसआर-६७/२०२२

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे दि. ३०/०६/२०२२

सही/-(राजेंद्र चव्हाण) तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे

र्डव्हान्स इलेक्टिक लिमिटेड सीआयएन: एल७४९९९एमएच१९५१पीएलसी००८७१५ ४३० ऑर्चर्ड मॉल, तिसरा मजला, रॉयल पाम्स इस्टेट, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४००६५

#### टपाल मतदान सूचना

सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीनुसार आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुर्दीनुसार, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (संचयितपणे कायदा), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) अन्वये इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सचिवीय मानक - २ँ आणि इंतर लागू कायदे आणि नियम, जर असतील तर, काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये पुन्हा अंमलबजावणी करण्यासह, ईव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड (कंपनी) दि.११ डिसेंबर २०२४ रोजी टपाल मतदान सूचना (पोस्टल बॅलट नोटिस) मध्ये नमूद केल्यानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे (ई-वोटिंग/रिमोट ई-वोटिंग) ठराव पारित करून सभासदांकडून संमती मागत आहे.

कायद्यातील संबंधित तरतुर्दीच्या संदर्भात आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर गोष्टींबरोबरच, ई-वॉटिंगद्वारे टपाल मतदान आयोजित करण्यासाठी सामान्य परिपत्रक क्र. ९४/ २०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहवाचिता इतर संबंधित परिपत्रके. यासह सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३. (एमसीए परिपत्रके) रिमोर ई-व्होरिंगच्या सचनांसह रपाल मतदान सचना पाठविण्याची प्रक्रिया त्या सर्वे सदस्यांना ईमेलदारे पाठविली जाते, ज्यांचा इेमेल पत्ता कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीज / डिपॉझिटरी सहभागीदार किंवा मे बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत आहे, कंपनीचे नोंदणी आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी ('आरटीए') आणि ज्यांची नावे शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ (कट-ऑफ तारीख) रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये दिसतात, पाठविण्याची प्रक्रिया सोमवार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाली आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून. टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सचनेची वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय लिफाफा या टपाल मतदानाकरिता भागधारकांना पाठविला जाणार नाही आणि भागधारकांनी फक्त ई-मतदान प्रणालीद्वारे त्यांच्या संमती आणि असहमति संप्रेषित

सर्व सभासदांना येथे कळविण्यात येते की:

- १. ई-वोटिंग कालावधी वास्तविक स्वरूपात किंवा डीमॅट स्वरूपात भागधारणा असलेल्या सर्व भागधारकांसाठी गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी (सकाळी ९:०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. त्यानंतर मतदानासाठी आरटीए द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केली जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सदर वेळ आणि तारखेपलीकडे परवानगी दिली जाणार नाही.
- ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरित कंपनीने मे.एमएसडीएस ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणू-नियुक्ती केली आहे. श्रीमती मेघना शाह (एम.क्र.एफ९४२५), भागीदार आणि त्या अपयशी टरल्यास सहयोगी भागीदार श्री. सेकर अनंतनारायण (एम.क्र.ए८६४९), एमएसडीएस ॲण्ड असोसिएट्सरे प्रतिनिधित्व करतील.
- टपाल मतदान ई-वोटिंगचा निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात २ कामकाजाच्या दिवसांत अध्यक्ष किंवा त्यांच्या वतीने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे घोषित केला जाईल या तपासणीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच http:// evanselectric.co.in/ आणि आरटीएच्या https://ivote.bigshareonline.com या वेबसाइटवर ठेवला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजला कळवला जाईल जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.

तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत केलेला नसल्यास, तुम्ही कृपन खालील सूचनांचे पालन करू शकता:

१. डीमॅट भागधारक - कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) सोबत अपडेट करा, अधिक तपशीलांसाठी, कृपया टपाल मतदानाची सूचना

ही सूचना कंपनीच्या वेबसाइट http://evanselectric.co.in/ वर देखील उपलब्ध आहे. ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास किंवा ई-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित तक्रारी असल्यास ivote@bigshareonline.com वर संपर्क साधू शकता किंवा आम्हाला कॉल करा: १८०० २२ ५४ २२.

दिनांक : १२ नोव्हेंबर २०२४

एमडी, नेल्सन फर्नांडिस

ईव्हान्स इलेक्ट्रिक लि.करिता

**PUBLIC NOTICE** 

This Public Notice is given for my client i.e. M/s. Sukhras Machines Private Limited stating that Flat No. 403, B – Wing, 4th Floor, Badrinath Tower Co operative Housing Society Limited, Sanjiv Enclave Lane, Seven Bungalows, Andheri – West, Mumbai - 400061, area adm. 1205 sq. ft. (carpet area) upon the land bearing Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 1179, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 3186, Survey No. 36, Hissa No. 30, S 4 & 5, CTS No. 1178 at Village - Versova, Taluka - Andheri, District – Mumbai Suburban belongs to M/s. Sukhras Machines Private Limited on ownership basis vide (1) Sale Deed dated 15/03/2007 (Registration No. BDR-4/1956/2007) betwee Smt. Ram Rati Singh and Shri Rattan Singh as Transferor / Vendor and M/s. Sukhras Machines Private Limited as Purchaser / Transferee, (2) Agreement for Sale dated 28/05/2005 (Registration No. BDR-2/5163/2005 dated 31/05/2005) between M/s. Kopotra Builders as Promoter and Smt. Ram Rati Singh and Sh Rattan Singh as Purchasers. My client also hold Share Certificate No. 004 dated 15/07/2008 issued by **Badrinath Tower Co-operative Housing Society Limited** n respect of flat hereof.

My clients state that they are making this publication because they lost the origina Agreement for Sale dated 28/05/2005 and said my client has also filed Complain of loss vide Lost Report No.: 135803-2024 at Charkop Police Station for Origina Agreement for Sale dated 28/05/2005 and in spite of due efforts, said Original Agreement for Sale dated 28/05/2005 is not found. My client state that there is no tigation and they are enjoying peaceful possession of the flat herein and they are sole and exclusive owner in respect of the flat hereof. Therefore, any person(s found the original Agreement for Sale dated 28/05/2005 and having any claim right, title, interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then same known in writing to concerned Attorney at address stated hereinbelow within a period of **7 days** from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained and original Agreement for Sale dated 28/05/2005 shall be eated as permanently lost.

> Adv. Ronak Kothari F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor Western Express Highway, Opp: Oberoi Mal

Place: Mumbai

Goregaon (E), Mumbai - 400063 Mobile: + (91) 7021588381

प्रपत्र क - १ (उमेदवाराने वृत्तपत्रे, दूरदर्शन यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

फौजदारी प्रकरणांबावतचे घोषणापत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रिट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन आणि इतर विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसा दिवाराचे नाव व पत्ता:- **सागर रमेश गवई,** 

रूम नं. १३३/५, चाळ नं. ३, वर्षा वास हाऊसिंग सोसायटी , वर्षा नगर पार्क साईट विक्रोळी (पश्चिम ), मुंबई - ४०००७९

राजकीय पक्षाचे नाव : वंचित बहजन आघाडी निवडणुकीचे नाव : **महाराष्ट्र विधान सभा - सार्वत्रिक निवडणूक - २०२४** 

मतदारसंघाचे नाव : **१६९ - घाटकोपर (पश्चिम ) विधान मतदार संघ** नाज्यस्त्रज्ञान नाथ - रहत - बाटकानर (भावम ) ावयान भतदार संव मी, **सागर रमेश गवर्ड** (उमेदवाराचे नाव) वर नमूद केलेल्या निवडणूकीचा उमेदवार असून, माझ्या फौजदारी पूर्व चरित्रबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे.

(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे प्रकरणाची सद्यस्थिती संबंधित अधिनियमांचे प्रकरण क्रमांक व दिनांक न्यायालयाचे नांव कलम (अधिनियमांची कलमें) आणि अपराधा अपराधोंचे थोडक्यात वर्णन ) । ३१ वे अतिरिक्त पो.स्टे. पार्कसाईट विक्रोळी ४०००८३ १४३, १४७, १४९, ५०४, ४५१, ४२७, ३४१, एफ आय आर ०३/२०१८ १३८४/पी डबल्यू /२०१८ 33६. भा. द वि भिमाकोरेगांव जातीय घटनेच्या पाश्वभूमीवर जन विक्रोळी आंदोलनात दंगल घडउन आनने. चकींच्या जादोलनात देनल वडउन जानन, चुकाच्या पद्यतीने रोखने मालमत्तेची गैरसोय करणे चिथावनीखोर शब्दांनी हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३३६, ४२७, ५०४, २९४ भा. द वि आर/डबल्यू ३७ (३) ३१ वे अतिरिक्त पो. स्टे. पार्कसाईट विक्रोळी ४०००८३ मुख्य दंडाधिकारी विक्रोळी एफ आय आर ०५/२०१८ १३२८/पी डबल्यू /२०१८ महाराष्ट्रातील १३५ पोलीस कायद भिमाकोरेगांवच्या पार्श्वभूमीवर जातीवादी

		चुकीच्या पद्यतीने गैरसोय करणे, f			ालात देगेल घडउन आनन । आवरा घालणे,मालमत्तेची वेशेषत: पोलीस आयुक्तांच्या न केल्याचे प्रकरण म्हणून आहै.
(ब) फौजदारी अपराधांसाठी दोषसिध्द ठरविलेल्या प्रकरणांचा तपशील जोठावलेली शिक्षा					
अ. क्रं.	न्यायालयाचे नांव व आदेशाचा (आदेशांचे) दिनांक		अपराधाचे (अपराधांचे) वर्णन व ठोठावलेली शिक्षा		(मुळ अर्थात काहीही नमूद नाही)
	लागू नाही		लागू नाही		लागू नाही
	लागू नाही		लागू नाही		लागू नाही
					सागर रमेश गवई वंचित बहुजन आघाडी

इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, **asrec** (India) Limited

तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पर्व), मंबई-४०००९३

१६९ - घाटकोपर (पश्चिम ) विधान मतदार संघ

ई-लिलावाकरिता जाहिर सूचना - स्थावर मालमत्तेची विक्री (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अन्वये)

**ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** हे प्रतिभृत धनको आहे आणि त्यांचे **मालक/कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता** श्री. (१) चैनपुरिय **अक्टरन (इंडिया) रि**पाटकट हमानून प्रमान जात आजा जात मान्य मार्रिक केवार प्रभावनार प्रात्मका आपने का जात है। () अनुस्त मेरीलंड जानींश व बैनपुरिया सुर्रीत जातींश, (२) में. जे पी एस्ट्रपायझेस मालक शैनंड, जातींश बैनपुरिया, (३) में. जे पी टेलिकॉम २ मालक सुर्रीदा जातींश बैनपुरिया (संयुक्त कर्जदार) यांचे मुळ सावको अर्थात **चेंबूर, नागरिक सहकारी बैंक** यांच्यासह **ॲझरेक पीएस-०८/२०२१-२२ ट्रस्ट** चे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**द्वारे निष्पादित दिनांक ३०.०३.२०२२ रोजीच्या करारनामानुसार प्रतिभृत धनको आहेत.

प्राधिकृत अधिकारी, **चेंब्र नागरिक सहकारी बँक** यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानुसार सदर कायद्याच्या कलम ९३(२) अन्वये ९०.०१.२०१८ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार उपरोक्त कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना १०.०१.२०१८ रोजी देय रक्कम **३.१,२४,५१,४७३.७८/-**(रुपये एक कोटी चोवीस लाख एकावन्न हजार चारशे त्र्याहत्तर आणि पैसे अञ्चयाहत्तर फक्त) तसेच दिनांक ११.०१.२०१८ पासून त्यावरील व्याज जे **चेंबूर नागरिक सहकारी बैंक** यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जाबावत आहे ते सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात जमा करण्यास कळविण्यात आले होते.

जर कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी ६० दिवसांच्या कालावधीत सदर देय रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटीज (इंटरेस्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८/९ सहवाचिता कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २ च्या कलम १४ सहवाचिता कलम १३(४) अन्वये खालील अनुसूचित सविस्तरपणे नमुद प्रतिभृत मालमत्तेचा **वास्तविक** 

ो जनतेला आणि कर्जदार आणि जामीनदारांन तिकस्ट्रबंग ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ॲंन्ड एमफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲंक्ट २००२ स्वयं सदर सूचना प्राप्त इबाल्यनंतर रक्कम जमा करण्यास कलम १३(२) अन्वये वितरीत उपरोक्त माणणी सूचनेनुसार देव रकमेच्या वसुलीकरिता खाली नमुद केलेल्या प्रतिभुती मालमत्तेची विक्री करण्याची इच्छा आहे आणि म्हणून प्रतिभुती मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑनलाई-लिलावामार्फत निविदा/बोली मागविण्यात येत आहेत. विक्री सक्तपणे **जसे आहे जेथे, जसे आहे जे आहे व परिणामाशिवा**र या आधारावर केली जाईल.

प्रतिभत मालमत्तेचे तपशील मुल्य (रु. (₹. कोटीत) लाखात) (रु. लाखात) विक्रीचे ठिकाण पेन्ट हाऊस क. २. प्लॉट क. ३५. xथा मजला. २७.११.२०२४ रोजी शिव पार्वती कोहौसो. सेक्टर - १७. कोपरखैरणे जिल्हा ठाणे क्षेत्रफळ ९५६.५८ चौ.फु. (बिल्ट अप) bankeauctions.con ७९७.१५ चौ.फु., (कारपेट)

विक्रीच्या नियम व अटी ा अन्य । नाम प्रचार । १. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि, माहितीनुसार, मालमनेबर कोणतेही भार नाहीत, इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी बोजा, मालमनेचे टायटल आणि मालमनेबर परिणाम करणारे दावे /हक्क/देय याविषयी स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. सार्वजनिक लिलावाची जाहिरात **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विक्री **ॲडारेक**ला जात किंवा अज्ञात असलेल्या सर्व वद्यमान भारांसह केली जात आहे. अधिकृत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांना/अधिकार/दृश्यांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही

www.bankeauctions.com (मे. सी? इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वेबपोर्टल) मार्फत ऑनलाईन विद्युत बोली अंतर्गत ई-लिलाव केला जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज समाविष्ट ऑनलाईन ई-लिलाव बोली नमुना, घोषणापत्र, सर्वसाधारण नियम व अटी हे www.asrecindia.co.in व https://www.bankeauctions.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. इच्छुक बोलिदारांकडे वैध ई-मेल असावे. मे. सी९ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संपर्क - **बी**. भाविक पंड्या. मोबा::+९१-८८६६६८२९३७. हेल्पलाईन क्र.:+९१-१२४-४३०२०२०/२१/२२. +९१-७२९१९८११२४/ १२५/११२६, ई-मेल: gujarat@c1india.com, support@bankeauctions.com.

. **ॲझरेक**द्वारा मान्य सेवापुरवठादार **मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांचे मार्फत वेबसाईट https://

३. सुचिबद्ध बोलिदारांची नौंदणी सेवा पुरवठादाराद्वारे केली जाईल आणि ई-मेलने बोलिदारांना युजर आयडी व पासवर्ड दिल जाईल. बोलिदारांना विनाशुल्क ई-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. अँझरेक किंवा सेवा पुरवठादार हे नेटवर्क अडचणीमुळे बोलिदारांना होणाऱ्या कोणत्याही समस्येकरिता जबाबदार असणार नाहीत. अशावेळी बोलिदारांना सल्ला आहे की त्यांनी पर्यायी पॉवर बॅकअप सारख्या व्यवस्था करून ठेवाव्यात. ४. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील त्याच्या उत्तम ज्ञान, विश्वास आणि नोंदीनुसार नमूद केले आहेत. कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळणे इत्यादीसाठी अधिकृत अधिकारी जवाबदार राहणार नाही, इच्छुक बोलीदारानी त्यांच्या बोली सादर

. करण्यापर्वी स्वतःहन अधिभार, मालमत्तेचा अधिकार बाबत स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात ॲडारेकचे कोणतेही प्रस्तुतिकरण किंवा वचनबद्धता सिद्ध करीत नाही. मालमत्तेची ॲझरेकला ज्ञात सर्व विद्यमान अधिभारासह विक्री केली जाईल. अन्य इतर ततीय पक्षकार दावा / अधिकार याकरिता प्राधिकत अधिकारी /प्रतिभत धनको जबाबदार नाहीत. . मालमत्ता राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही आणि विक्री ॲझरेक इंडिया लिमिटेड, प्रतिभूत कर्जदाराच्या

पुष्टीकरणाच्या अधीन आहे. निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली **अँझरेक (इंडिया) लिमिटेड**, इमारत क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉपेरिट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४००९३ च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे सादर केल्या जातील किंव navinanchan@asrecindia.co.in, sharadjoshi@asrec.co.in या ईमेलद्वारे सबमिट करा. **बोली** प्र**पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २६.११.२०२४ रोजी दु.४.००वा. पर्यंत आहे.** टरावीक तारखेनंतर प्राप्त झालेला बोली फॉर्म किंवा इस्टे कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाही. इस्टेशिवाय बोली सरसकट नाकारली जाईल. . इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी खाते क्रमांक: ००९०२०११०००१५५१ मध्ये एन्ईएफटी/आरटीजीएस द्वारे इरठे रक्कम जा

करणे आवश्यक आहे, बँक ऑफ इंडिया, एसएसआय, अधेरी शाखा, आयएफएससी कोड: **बौकेआयडी०००००९०** लाभार्थीचे नाव: **ॲझरेक-पीएस-०८/२०२१-२२** ट्रस्ट किंवा मुंबई येथे देय राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेमधुन काढलेले **ॲझरेक-**पीएस-०८/२०२१-२२ ट्रस्टच्या नावे देय धनाकर्ष स्वरुपात जमा करावे.

 यशस्वी बोलीदाराची बयाणा रक्कम ठेव (इरठे) विक्रीच्या मोबदल्यात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांची इरठे त्याच प्रकारे परत केली जाईल. इरठे कोणतेही व्योज सहन करणार नाही. जलद आणि योग्य परतावा सुलभ करण्यासाठी बोलीदारांन त्यांच्या बँक खात्याचे तपशील देण्याची विनंती केली जाते.

. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्विकृतीवर त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी त्वरीत विक्री मुल्याच्या **२५%** रक्क (इरठे तजवीजीनंतर) विक्री संचालीत करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावी अन्यथा इरठे जप्त केली जाईल आणि

मालमत्तेची पुन्हा विक्री केली जाईल. . विक्री किमतीची उर्वरित रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीकरणाच्या १५व्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रतिभूत धनको आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लिखित स्वरूपात सहमती दर्शविल्या जाणाऱ्या वाढीव कालावधीपर्यंत अदा केली जाईल. विहित

ालावधीत रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास यापुर्वी जमा केलेले रक्कम जप्त केली जाईल आणि मालमत्तेची पुर्निविक्री केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारास मालमत्तेवर आणि जमा केलेल्या रकमेवर दावा सांगता येणार नाही आणि मालमत्तेची विक्री केली ...र... १०. विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ व

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ नुसार विहित नियम/शर्तींच्या अधीन असेल.

११. इच्छुक बोलीदार **२०.११.२०२४ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान** (पूर्व भेटीसह) उपरोक्त मालमतेची तपासणी करू शकतात. संपर्क तपशील: **श्री. नवीनचंद्र आंचन**, सेल क्र.:९८२०२५०१४५, द्र.क्र.०२२-६१३८७०२७ श्री.दिपेश वाडिया, सेल क्र.९८२९५०९५०८, दूर.क्र.०२२-६१३८७०३०, श्री.जगदिश शाह, सेल क्र.९८१९९३१४८७, दूर.क्र.०२२-६१३८७०४२ ार कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केला जाऊ शकतो.

१२. अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि र्किवा कोणत्याही अटी/शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे.

१३. यशस्वी बोलीदार नोंदणीसाठी देय असलेले शुल्क/शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषंगिक खर्च, सरकारला देय असलेले सर्व वैद्यानिक देय, कर आणि दर, कायद्यानुसार लागू असलेल्या मालमत्तेशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही आउटगोइंग सहन करतील. १४. सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/अधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधीन असेल

प्राधिकृत अधिकारी व एवहीपी

अझरेक (इंडिया) लिमिटेड

५. सदर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रुल २००२ च्या नियम ८(६) अन्वये सरफायसी कायदा आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्सेमेंट) रुल अन्वये प्रतिभुत मालमत्तेच्या विक्रीकारता कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना ३० दिवसांची सूचना आहे, जर . त्यांनी वर नमुद केलेल्या तारखेला त्यांची थकबाकी रक्कम जमा केली नाही.